

Date :

PRESS RELEASE

विवेकानंद महाविद्यालयात भक्ती गीत गायन स्पर्धेचे थाटात उद्घाटन

विवेकानंद शिक्षण संस्थेचे आद्यसंस्थापक शिक्षण महर्षी मा. कै. पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित विभागीय भक्तीगीत गायन स्पर्धेचे उद्घाटन विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आज दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी प्रा. डॉ. वैशाली देशमुख संगीत विभाग प्रमुख, शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय औरंगाबाद, यांच्या हस्ते संपन्न झाले.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच कै. पंढरीनाथ पाटील (भाऊ) ढाकेफळकर व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सदर उद्घाटन सोहळ्यासाठी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा. तुषार भाऊ शिसोदे तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी मा. प्रभाकरराव मोरे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विवेकानंद कला सरदार दलिपसिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर श्याम शिरसाट यांनी भूषविले. याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दादाराव शेंगुळे, डॉ. राजेंद्र शेजुळ तसेच कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य श्रीमती शुभांगी गोडबोले यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

सदर कार्यक्रमात डॉ. वैशाली देशमुख यांनी संगीताचे जीवनातील महत्त्व विशद करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याची औपचारिक घोषणा केली. कोषाध्यक्ष मा. तुषारभाऊ शिसोदे यांनी आपल्या भाषणातून स्पर्धेसाठी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य प्रोफेसर श्याम शिरसाट यांनी स्पर्धेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करून स्पर्धकांना समयोचित मार्गदर्शन केले व अध्यक्षीय समारोप केला.

भक्तीगीत गायन स्पर्धेचे हे 16 वे वर्ष असून सदर स्पर्धा 6 व 7 जानेवारी रोजी वयोगट 7 ते 15 वर्ष, 16 ते 30 वर्ष व 30 वर्षांपेक्षा अधिक अशा तीन गटात संपन्न होणार आहे. स्पर्धेसाठी एकूण 250 संघांनी सहभाग नोंदविण्याचे संयोजकांनी याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्री गणेश दळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. श्री आर जी सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. कृष्णा भुमरे यांनी आभार प्रदर्शन केले.

स्पर्धेसाठी लाभलेले परिक्षक श्री नागेश पिंपळे, श्री शेख आरिफ, श्री भागवत ढोले व डॉ तुकाराम वाढरे यांचा प्राचार्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागप्रमुख श्री आनंद पाटील, श्री गणेश दळे, श्री जाधव, श्री डोलारे, श्री आघाडे, श्री वसंत गुळभिले व महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.



